

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC-2069

[Total No. of Pages : 4

[6364]-81

LL.B.

(Second Year of Three Year Law Course)

LC-0801 : LABOUR & INDUSTRIAL LAW

(2017 Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Answer any three questions from Part A. Each question in Part A is for 15 marks.
- 2) Answer any two questions from Part B. Each question in Part B is for 10 marks.
- 3) Answer any three questions from part C. Each question in part C is for 5 marks.

PART - A

[3 × 15 = 45]

- Q1) Explain in detail the health and safety measures under the Factories Act, 1948.
- Q2) Critically analyse the concept of wages and Unfair labour practices in India.
- Q3) Discuss in detail the provisions for the health and welfare of contract labour under the Contract Labour (Regulation and Abolition) Act of 1970.
- Q4) Discuss the relevant Constitutional provisions with reference to labour legislation in India.
- Q5) What are the various authorities under the Industrial Dispute Act, 1947? Discuss the powers and functions of those authorities.

P.T.O.

PART - B

[2 × 10 = 20]


- Q6) Elaborate the Model Standing Orders under the Industrial Employment (Standing Orders) Act, 1946.
- Q7) Explain the powers and duties of conciliation officer under Industrial Dispute Act, 1947.
- Q8) Discuss Objects of the Minimum Wages Act, 1948. Explain the procedure Fixation and Revision of Minimum Wages under the Minimum Wages Act, 1948.
- Q9) Discuss the rights and liabilities of workmen under the Employees Compensation Act of 1923.

PART - C

Q10) Write a short note on any Three :

[3 × 15 = 15]

- a) Strike and lockout
- b) Doctrine of Added Peril
- c) Wage theories
- d) Licencing of Contractors
- e) Labour laws and economic development



OCT 2024

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

[Total No. of Pages : 4

PC-2070

[6364]-82

LL.B.

(Second Year of Three Year Law Course)

LC-0802 : JURISPRUDENCE

(2017 Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Each Question in Part A is for 15 Marks. Answer any three questions from Part A.
- 2) Each Question in Part B is for 10 Marks. Answer any two questions from Part B.
- 3) Answer question No. 10 from Part C as directed. The question No. 10 is for 15 marks.

PART - A

[3 × 15 = 45]

- Q1) Discuss the importance of Agreements and its validity.
- Q2) Analyse the principles of Natural law and its influence on the development of Social Contract Theory.
- Q3) Examine the key differences between the Historical School and the Analytical School of Law, focusing on their distinct approaches to the origin, nature, and development of legal principles.
- Q4) According to Professor Roscoe Pound, "Law is social engineering which means a balance between the competing interests in society." in which applied science are used for resolving individual and social problems. Discuss
- Q5) Explore Kelsen's Pure Theory of Law, with a focus on its norm hierarchy and the Grundnorm.

P.T.O.

PART - B

[2 × 10 = 20]

- Q6)** Discuss the key ideas of Scandinavian Realism
- Q7)** State and discuss the characteristics, kinds and theories of Legal Rights.
- Q8)** Compare and distinguish the legal concepts of 'Ownership' and 'Possession'.
- Q9)** Discuss the Theory of Strict Liability as established in Rylands V Fletcher, and contrast it with the Theory of Absolute Liability.

PART - C

Q10) Write a short note on any of the three of the following : [3 × 5 = 15]

- a) Legal status of Unborn Person
- b) Doctrine of Prospective Overruling
- c) Theories of Property
- d) Kinds of Liability
- e) Measures of Civil Liability

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC-2071

[Total No. of Pages : 4

[6364]-83

LL.B. - II

(Second Year of Three Year Law Course)

LC-0803 : LAW OF EVIDENCE

(2017 Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) All Parts are compulsory.
- 2) Answer any three questions from Part A Each question in Part A is for 15 marks.
- 3) Answer any two questions from Part B Each question in Part B is for 10 marks.
- 4) Answer any three questions from Part C Each question in Part C is for 5 marks.

PART - A

[3 × 15 = 45]

Q1) Explain the concept of opinion of experts and state its evidentiary value.

Q2) Discuss the Various presumptions under the Indian Evidence Act, 1872.

Q3) Explain the relevant provisions of the Indian Evidence Act, 1872 relating to estoppels with the help of suitable cases.

Q4) Explain the law relating to Burden of proof enumerated under the Indian Evidence Act, 1872.

Q5) Discuss the law relating to statements by persons who cannot be called as witnesses under the Indian Evidence Act, 1872.

P.T.O.

PART - B

[2 × 10 = 20]


- Q6)** Discuss the provisions of the Indian Evidence Act, 1872 relating to the character of parties.
- Q7)** Explain the law relating to Relevancy of the Judgements.
- Q8)** What is Admission? Explain the provisions of admissions under the Indian Evidence Act, 1872.
- Q9)** Discuss the law relating to facts which need not be proved.

PART - C

Q10) Answer the following short notes :

[3 × 5 = 15]

- a) Doctrine of Res Gestae
- b) Confession of Co-accused
- c) Evidence to Prove Conspiracy
- d) Power of Judge to ask question
- e) Proof of Custom and Usages



Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC2072

[Total No. of Pages : 4

[6364]-84

S.Y.LL.B. (Three year course)

LP-0804: PRACTICAL TRAINING (Paper - II)

Alternate Dispute Resolution System

(2017 Pattern) (Semester -IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Answer any three questions from part A. Each question in part A is for 15 marks.
- 2) Answer any two questions from part B. Each question in part B is for 10 marks.
- 3) Answer any three questions from part C. Each question in part C is for 5 marks.

PART - A (Attempt Any Three)**[3×15=45]**

Q1) Discuss meaning, features, theories and types of Arbitration.

Q2) Discuss various forms of Alternative Dispute resolution.

Q3) Write in detail the Arbitration Proceedings and Award.

Q4) Write a detail note on The Geneva Protocol on Arbitration Clauses, 1923.

Q5) Discuss the impartiality and independence of Conciliator, procedure and techniques of conciliation.

P.T.O.

PART - B (Attempt Any Two)

[2×10=20]

- Q6)** Define Arbitration Agreement. Discuss its formation, essentials and validity.
- Q7)** Write a detail note on Constitution of Arbitral Tribunal, qualifications and disqualifications of arbitrator.
- Q8)** Explain the procedure to decide the Jurisdiction of arbitral tribunal?
- Q9)** Define foreign awards. Enforcement and conditions for enforcement of foreign awards and discuss jurisdictional issues.

PART - C (Attempt Any Three)

[3×5=15]

Q10) short notes.

- a) Interim Measures by Court
- b) Advantages of Alternative Dispute Resolution
- c) Settlement agreement in Conciliation
- d) Correction in arbitral award
- e) Permanent Lok Adalat



Total No. of Questions : 10]

PC-2073

[6364]-85

E.L.B.

(Second Year of Three Years Law Course)

LO-0805 : HUMAN RIGHTS LAW AND PRACTICE

(2017 Pattern) (Semester - IV)

(मराठी रूपांतर)

वेळ : 3 तास

[एकूण गुण : 80

- सूचना : 1) भाग अ मधील कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग अ मधील प्रत्येक प्रश्न 15 गुणांचा आहे.
- 2) भाग ब मधील कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग ब मधील प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे.
- 3) भाग क मधील कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग क मधील प्रत्येक प्रश्न 5 गुणांचा आहे.

भाग - अ

[3 × 15 = 45]

- प्रश्न 1) मानवाधिकार शिक्षणाच्या प्रचारात भारतातील युजीसी व विद्यापीठांची भूमिका विशद करा.
- प्रश्न 2) भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची व्याप्ती व कार्ये स्पष्ट करा.
- प्रश्न 3) मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 चा हेतू आणि स्वरूप याची चर्चा करा.
- प्रश्न 4) नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार (आयसीसीपीआर) अंतर्गत मानवी हक्क समितीची शक्ती आणि कार्ये स्पष्ट करा.
- प्रश्न 5) भारतातील वृद्ध आणि अपंग व्यक्तींशी संबंधित तरतुदीचे तपशीलवार वर्णन करा.

- प्रश्न 6) गट हक्क म्हणजे काय? मानवी हक्कांच्या विविध तिसऱ्या पीढीचे उदाहरणांसह स्पष्टीकरण द्या.
- प्रश्न 7) आर्थिक आणि सामाजिक हक्क हे दुसऱ्या पीढीचे मानवी हक्क आहेत स्पष्ट करा.
- प्रश्न 8) मानवी हक्कांच्या पहिल्या पीढीच्या अंतर्गत विविध नागरी हक्क स्पष्ट करा.
- प्रश्न 9) मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या पार्श्वभूमीचा उहापोह करा. भारतातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यातील तरतुदी पुरेशा आहेत असे तुम्हाला वाटते का? संबंधित न्यायनिवाड्याच्या आधारे तुमचे उत्तर योग्य ठरवा.

- प्रश्न 10) लहान टिपा लिहा (कोणतेही तीन):

[3 × 5 = 15]

- अ) शांततेत आणि सन्मानाने मरण्याची हक्क
- ब) अल्पसंख्याकाचे मानवी हक्क
- क) कैद्याचे मानवी हक्क
- ड) मतदानाचा हक्क
- इ) हक्काच्या पिढ्यामधील संघर्ष

OCT 2024

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC-2074

[Total No. of Pages : 4

[6364]-86

LL.B.

(Second Year of Three Years Law Course)

LO-0806(B) : COMPETITION LAW

(2017 Pattern) (Semester - IV) (Theory)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Answer any three questions from Part A. Each question in Part A is for 15 marks.
- 2) Answer any two questions from Part B. Each question in Part B is for 10 marks.
- 3) Answer any three questions from Part C. Each question in Part C is for 5 marks.
- 4) Figures to the right indicate full marks.

PART - A

[45]

- Q1) What is the meaning of Competition? Discuss in detail history and development of Competition Law.
- Q2) Define Anti-Competitive agreements? Discuss various types of Anti-Competitive agreements prohibited under Competition Act, 2002.
- Q3) What is the abuse of dominant position? Explain the procedure for inquiry into abuse of dominant position.
- Q4) Discuss in detail the salient features of MRTP Act, 1969.
- Q5) Discuss the establishment composition and duties of Competition Commission of India.

PART - B

[20]

- Q6) What is Combination? Discuss the procedure for investigation of Combinations.
- Q7) Discuss in detail the salient features of Sherman Anti-Trust Act 1890.
- Q8) Explain 'Bid Rigging' and 'Collusive Bidding' in the light of applicable sections under the Competition Act, 2002.
- Q9) Describe International Trade and Competition Law.

P.T.O.

PART - C

Q10) Answer any three of the following Short notes :

[15]

- a) Meaning of Customer and Consumer
- b) Oligopoly and Monopoly.
- c) Jurisdictional test.
- d) Exclusionary abuses.
- e) Competition policy

OCT 2024

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC-2075

[Total No. of Pages : 4

[6364]-87

LL.B.

(Second Year of Three Years Law Course)

LO - 0807 (C) : VULNERABLE AND DISADVANTAGED
GROUPS AND CRIMINAL LAWS

(2017 Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Answer any three questions from Part A. Each question in Part A is for 15 marks.
- 2) Answer any two questions from Part B. Each question in Part B is for 10 marks.
- 3) Answer any three short notes from Part C. Each question in Part C is for 5 marks.

PART - A

[3 × 15 = 45]

- Q1) Comment upon the legislative history of enactments of protection of civil rights Act, 1955. To what extent the objectives under this act are achieved?
- Q2) Atrocities against Scheduled Caste and Scheduled Tribe are still rampant in society. Discuss this statement with illustrative cases.
- Q3) Genetic laboratories and clinics have an immense role under the PCPNDT Act 1994. Explain in detail.
- Q4) Social change in the life of vulnerable and disadvantaged groups is the contribution of criminal law. Discuss in detail.
- Q5) POCSO Act of 2012 has provided for punishment in case of "aggravated penetrative sexual assault" for the protection of children. Comment in detail.

P.T.O.

PART - B

[2 × 10 = 20]

- Q6) The SC/ST (Prevention of Atrocities) Act, 1989, The Dowry Prohibition Act, 1961 and POCSO Act, 2012 rest upon certain presumptions. Critically comment upon the same.
- Q7) Comment upon preventive and precautionary measures available to the Government under the Scheduled Caste/Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Rules 1995.
- Q8) Discuss in detailed the functions of the body constituted of the Central Advisory Board under PCPNDT Act, 1994.
- Q9) Comment upon the powers conferred upon special court and the procedure to be followed while conducting trial under POCSO Act, 2012.

PART - C

[3 × 5 = 15]

Q10) Write a short note on any three :

- a) Structural Discrimination
- b) Ponce or Pouncing under the Immoral Traffic (Prevention) Act, 1956
- c) Power of State Government to impose collective fine under the Protection of Civil Rights Act, 1955
- d) Explain the 'Sexual Assault' under the POCSO Act, 2012
- e) Registration of Genetic Counseling Center

▽▽▽▽

Total No. of Questions : 10]

PC-2075

[6364]-87

E.L.B.

(Second Year of Three Years Law Course)

LO - 0807 (C) : असुरक्षित आणि वंचित गट आणि गुन्हेगारी कायदा

(2017 Pattern) (Semester - IV)

(मराठी रूपांतर)

वेळ : 3 तास]

[एकूण गुण : 80

सूचना :

- 1) भाग-अ मधील कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग-अ मधील प्रत्येक प्रश्न 15 गुणांचा आहे.
- 2) भाग-ब मधील कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग-ब मधील प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे.
- 3) भाग-क मधील कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग-क मधील प्रत्येक प्रश्न 5 गुणांचा आहे.

भाग - अ

[3 × 15 = 45]

- प्रश्न 1) नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 च्या कायद्याच्या इतिहासावर टिप्पणी करा. या कायद्यांतर्गत उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य होतात?
- प्रश्न 2) समाजात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरील अत्याचार अजूनही सर्रासपणे सुरू आहेत. या विधानाची उदाहरणात्मक प्रकरणांसह चर्चा करा.
- प्रश्न 3) गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम 1994 अंतर्गत अनुवांशिक प्रयोगशाळा आणि दवाखाने यांची मोठी भूमिका आहे. तपशीलवार वर्णन करा.
- प्रश्न 4) असुरक्षित आणि वंचित गटांच्या जीवनातील सामाजिक बदल हे गुन्हेगारी कायद्याचे योगदान आहे. तपशीलवार चर्चा करा.
- प्रश्न 5) POCSO कायदा, 2012 मध्ये मुलांच्या संरक्षणासाठी "उग्र भेदक लैंगिक अत्याचार" प्रकरणी शिक्षेची तरतूद केली आहे. तपशीलवार टिप्पणी करा.

भाग - ब

[2 × 10 = 20]

- प्रश्न 6) SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989, हुंडा प्रतिबंध कायदा, 1961 आणि POC SO कायदा, 2012 काही विशिष्ट गृहितकांवर आधारित आहेत. त्यावर टीकात्मक टिप्पणी करा.
- प्रश्न 7) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995 अंतर्गत सरकारकडे उपलब्ध असलेल्या प्रतिबंधात्मक आणि सौवधगिरीच्या उपायांवर टिप्पणी द्या.
- प्रश्न 8) PCPNDT कायदा, 1994 अंतर्गत केंद्रीय सल्लागार मंडळाच्या स्थापन केलेल्या संस्थेच्या कार्याची तपशीलवार चर्चा करा.
- प्रश्न 9) विशेष न्यायालयाला दिलेले अधिकार आणि POC SO कायदा, 2012 अंतर्गत खटला चालवताना अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर भाष्य करा.

भाग - क

[3 × 5 = 15]

- प्रश्न 10) कोणत्याही तीन संक्षिप्त टीपा लिहा :
- अ) संरचनात्मक भेदभाव
- ब) अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 अंतर्गत पोन्स किंवा पोन्सिंग
- क) नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 अंतर्गत सामूहिक दंड आकारण्याचा राज्य सरकारचा अधिकार
- ड) POC SO कायदा, 2012 अंतर्गत 'लैंगिक अत्याचाराचे' स्पष्टीकरण द्या
- इ) जनुकीय समुपदेशन केंद्रीची नोंदणी



OCT 2024

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

PC-2076

[Total No. of Pages : 4

[6364]-88

LL.B.

(Second Year of Three Years Law Course)

LO - 0808 : Civil Minor Acts

(2017 Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Attempt any 3 questions from Part A. Each question in Part A is for 15 marks.
- 2) Attempt any 2 questions from Part B. Each question in Part B is for 10 marks.
- 3) Attempt any 3 short notes from Part C Each question in Part C is for 05 marks.

PART - A

[3 × 15 = 45]

- Q1) What are the different parties to Negotiable instruments? Discuss the relevant legal provisions and case laws.
- Q2) Discuss the provisions relating to establishment and functioning of District Courts under The Maharashtra Civil Courts Act, 1869.
- Q3) Discuss the salient features of Suit Valuation Act, 1887 with special reference to valuation of suits relating to land.
- Q4) Discuss the effects of Registration and non-registration of document under The Registration Act, 1908.
- Q5) Write in detail the Power of the court to allow interest and the Effect of provisions relating to interest in other statutes under The Interest Act, 1978?

P.T.O.

PART - B

[2 × 10 = 20]

- Q6)** Indian Stamp Act, 1958 is implemented through different authorities Explain powers and functions of such authorities.
- Q7)** What is negotiable Instrument? Discuss the concept of Negotiation as per the provisions of Negotiable Instrument Act, 1881.
- Q8)** Answer the following under The Registration Act, 1908.
- a) Time of Presentation and place for Registration
 - b) Procedure of Registration
- Q9)** What documents are chargeable to court fees as per the provisions of Maharashtra Court Fees Act, 1959.

PART - C

Q10) Write Note on: (ANY THREE)

[3 × 5 = 15]

- a) Sec. 34 of Civil Procedure Code
- b) Provisions relating to Transfer of Suits and appeals
- c) Refund of Court Fees
- d) Instruments not duly Stamped
- e) Negotiable Instrument Act, 1881 and discharge from liability



Total No. of Questions : 10]

PC-2076

[6364]-88

E.L.B.

(Second Year of Three Years Law Course)

LQ - 0808 : Civil Minor Acts

(2017 Pattern) (Semester - IV)

(मराठी रूपांतर)

वेळ : 3 तास]

[एकूण गुण : 80

- सूचना : 1) भाग - अ मधील कोणतेही तीन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग - अ मधील प्रत्येक प्रश्न 15 गुणांसाठी आहे.
- 2) भाग - ब मधील कोणतेही दोन प्रश्नांची उत्तरे द्या. भाग - ब मधील प्रत्येक प्रश्न 10 गुणांसाठी आहे.
- 3) भाग - क मधील कोणत्याही तीन टीपा लिहा. भाग - क मधील प्रत्येक प्रश्न 05 गुणांसाठी आहे.

भाग - अ

[3 × 15 = 45]

- प्रश्न 1) निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्सचे वेगवेगळे पक्ष कोणते आहेत. संबंधित कायदेशीर तरतुदी आणि न्यायालयीन निकाल याविषयी सविस्तर लिहा.
- प्रश्न 2) महाराष्ट्र दिवाणी न्यायालय कायदा, 1869 अंतर्गत जिल्हा न्यायालयांची स्थापना आणि कामकाज याविषयीच्या तरतुदी लिहा.
- प्रश्न 3) सूट मूल्यांकन कायदा, 1887 च्या ठळक वैशिष्ट्यांची विशेष संदर्भासह जमिनीशी संबंधित दाव्याचे मूल्यांकन स्पष्ट करा.
- प्रश्न 4) नोंदणी कायदा, 1908 अंतर्गत दस्तऐवजाची नोंदणी आणि नोंदणी न करण्याच्या परिणाम स्पष्ट करा.
- प्रश्न 5) व्याज कायदा, 1978 अंतर्गत व्याजाची परवानगी देण्याच्या न्यायालयाच्या अधिकार व इतर कायद्यांमधील व्याजाशी संबंधित तरतुदींचा प्रभाव तपशीलवार लिहा.

भाग - ब

[2 × 10 = 20]

- प्रश्न 6) भारतीय मुद्रांक कायदा, 1958 विविध प्रधिकरणांद्वारे लागू केला जातो अशा प्रधिकरणांचे अधिकार आणि कार्य स्पष्ट करा.
- प्रश्न 7) निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, 1881 मधील तरतुदीनुसार वाटाघाटी संदर्भातील तरतुदी लिहा.
- प्रश्न 8) नोंदणी कायदा, 1908 अंतर्गत पुढील उत्तरे लिहा.
अ) सादरीकरणाची वेळ आणि नोंदणीचे ठिकाण
ब) नोंदणीची प्रक्रिया
- प्रश्न 9) महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम, 1959 अंतर्गत कोणत्या कोणत्या कागदपत्रांवर तरतुदीनुसार कोर्ट फी आकारली जाते.

भाग - क

- प्रश्न 10) टिपा लिहा (कोणत्याही तीन) : [3 × 5 = 15]
अ) दिवाणी प्रक्रिया संहिता - कलम - 34
ब) दावे आणि अपीलांच्या हस्तांतरणाशी संबंधित तरतुदी लिहा.
क) कोर्ट फीचा परतावा.
ड) मुद्रांकित नसलेले दस्त
इ) निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, 1881 आणि दायित्वातून मुक्तता.



OCT 2024

Total No. of Questions : 10]

SEAT No. :

[Total No. of Pages : 4

PC-2077

[6364]-89

L.L.B. - II

(Second Year of Three Year Law Course)

LO-0809 : INTERNATIONAL ECONOMIC LAW

2017-Pattern) (Semester - IV)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 80

Instructions to the candidates:

- 1) Answer any 3 questions from part 'A'. Each question in part 'A' is for 15 marks
- 2) Answer any 2 questions from part 'B'. Each question in part 'B' is for 10 marks.
- 3) Answer any 3 questions from part 'C'. Each question in part C is for 5 marks.

PART - A

Attempt any Three of the following:

[3 × 15 = 45]

- Q1) Explain the meaning and sources of International Economic Law. Critically evaluate the relationship between domestic and international economic law.
- Q2) Briefly discuss the historical evolution of GATT. Critically examine the Most Favoured Nation clause under GATT 1994 with relevant cases.
- Q3) Examine the structure, power and functions of the IMF and IBRD with special reference to their relationship with India.
- Q4) Discuss the significance of WTO's dispute settlement system with reference to significant cases.
- Q5) Critically evaluate the Rotterdam Rules regarding the international carriage of goods.

P.T.O.

OCT 2024

PART - B

[2 × 10 = 20]

Attempt any Two of the following :

- Q6) Examine the significance of the New International Economic Order (NIEO) in the development of international economic law.
- Q7) Discuss the structure powers and functions of the Asian Development Bank
- Q8) Critically examine the General Exceptions to GATT 1994 under Article XX.
- Q9) Describe the scope and importance of the UN Convention on Contracts for International Sale of Goods

PART - C

[3 × 5 = 15]

Q10) Write notes on (Any three) :

- a) Bretton Woods system
- b) Bilateral Investment Treaties
- c) BRICS
- d) Safeguard Measures under GATT article XIX
- e) Importance of CISG

